

## लालडीचे

अनुसूचित जमातीसाठी भाग्य सरकार  
मेंट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण  
शुल्क परीक्षा शुल्क देण्याची योजना....  
कार्यपद्धतीशाब्द.

### महाराष्ट्र शासन

#### आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्रमांक : आदिशि-१२०४/प्र.क्र.९/का.१२  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ९ ऑगस्ट, २००४

**प्रस्तावना :** भारत सरकार मेंट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ही १९५९-६० पासून राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडून हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. या योजनेखाली अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या गटानुसार रु. २३५/- ते रु. ७४०/- (निवासी विद्यार्थी) आणि रु. १४०/- ते रु. ३३०/- या दग्ने निर्वाह भत्ता अदा केला जातो. यावरोबरच शिक्षण फी, परीक्षा फी व कनिष्ठ महाविद्यालय/ महाविद्यालयाची देय असलेली मर्कीनीची इतर फी च्या झर्चाची प्रतिपूर्ती केली जाते. या योजनेतर्गत केंद्र शासनाकडून राज्याच्या बांधील झर्चाच्या दरील झर्चाच्या १०० टक्के अनुदान मंजूर करण्यात येते. महागढी निवासांकानुसार केंद्र शासनाकडून दर दोन वर्षांनी या योजनेकरिता उत्पन्नाची मर्यादा घार्डिण्यात येते. सध्या मदर योजनेखाली विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रुपये १,००,०००/- एवढी निश्चित करण्यात आलेली आहे.

२. सर्व स्तरावरील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वय आणि उत्पन्न विचारात न घेता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शिक्षण विभागानं दरवून विलेल्या दराप्रमाणे संखेला प्रदान करण्यात येते. तथापि, बच्याच शैक्षणिक संस्थांकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क वसुल करण्यात येते, असे निर्दर्शनास आले आहे. यामुळे याबाबत कार्यपद्धती उरविण्याची आवश्यकता भासू लागली.

३. त्याचप्रमाणे भारत सरकार मेंट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेखाली विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याच्याकडे प्राप्त होतात. परंतु दरम्यानच्या काळात विद्यार्थी संख्या व महाविद्यालयाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रस्तावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने त्याची छाननी करणे, देयक्रम तयार करणे, कोषागारातून रक्कम

प्रारंभी कृष्ण व शनाकर्षद्वारे महानिदालयाकडे लग करून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तर्मेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रक्कमेचे वाटप करण्यास अनेकवेळा विलव होतो. पर्यायाने विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता वेळेवर न मिळाल्याने त्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागते. त्याच्या शिक्षणावर परिणाम होतो. काही वेळा विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून निवेदने, आंदोलने अशा मार्गाचा अवलंब करतात. यावर उपाय म्हणून शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क वाटप योजनेत सुलभता आणून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क वेळेवर देण्यासाठी महाविद्यालय खत्रावरच शिष्यवृत्ती मंजुरीचे अधिकार प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय : अनुसूचित जमातीसाठीची भारत सरकार मेंट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना परिणामकारक व सूलभरित्या राबविली जावी यासाठी शासन आता भारत सरकार मेंट्रीकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मंजूर करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याएवेंजी शासकीय व अनुदानित मान्यताप्राप्त विद्यार्पीठ संलग्न उच्च मार्थ्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/महाविद्यालयांचे प्राचार्य यांना प्रदान करण्यास शासन मंजुरी देत आहे. त्यांनी या शासन निर्णयातील परि. ३ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ते तर्मेच सोबतच्या परिशिष्ट- १.२.३. व ४ मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती रक्कम मंजूर करावयाची आहे. तथापि, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मंजूर करण्यार अधिकार पूर्वीप्रमाणेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना राहतील तर्मेच मान्यताप्राप्त विना अनुदानित महाविद्यालयातील व परशाज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम पूर्वीप्रमाणेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मंजूर करतील.

२. शिष्यवृत्ती मंजुरीबाबतचे वरील अधिकार मध्ये स्थिरीत प्रायोगिक तत्वावर अमूळ ? वर्षांच्या कालावधीमानी प्रदान करण्यात आले आहेत. ? वर्षांच्या कालावधीनंतर आलाया घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

३. अटी व शर्ती :-

१) अनुमूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय व मान्यताप्राप्त विद्यार्पीठ संलग्न अनुदानित उच्च मार्थ्यमिक वर्ग/कनिष्ठ महाविद्यालय/महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या माहिती पुस्तकासोबतच यापुढे भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे आवेदन प्रवर्त घेण्याची संपूर्ण जबाबदारी पत्र जोडण्यात यावे.

२) सदर योजनेआली नविन प्रवेशत विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरून घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शिक्षण संस्थेची राहील.

३) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय/ महाविद्यालय यांच्याकडून तरतुदीची मागणी प्राप्त करून घ्यावी व मार्गील वर्षातील

असर्वांगा १० टक्के रक्कम तदर्थं अनुदानापोटी कोषागारातून पासीत करून माहे जुलै अम्बेगण्यत महाविद्यालयाना वाटप करावी.

- ५) कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयास देण्यात आलेली तदर्थं अनुदानाची रक्कम वैयक्तिक स्वीय लेखा (पी.एल.ए.) आत्मातच जमा राहील. पी.एल.ए. आत्मावर्तीरिक्त इतर ठिकाणी सदरची रक्कम जमा करण्याची अनुमती महाविद्यालयास रहाणार नाही. कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य सदर रक्कमेतून आवश्यक त्या प्रमाणात रक्कम काढून विद्यार्थ्यांना दरमहा बँकेमार्फत घनादेशाद्वारे वाटप करतील.
- ६) कनिष्ठ महाविद्यालय / महाविद्यालयास देण्यात आलेल्या तदर्थं अनुदानाचे समायेजन पूढील आर्थिक वर्षात मुल्यनिर्धारण करून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पूर्ण करतील.
- ७) कनिष्ठ महाविद्यालय/ महाविद्यालयास प्राप्त झालेले परियुर्ण अर्ज डाननी करून त्यास मंजूरी देण्याची कार्यवाही संबंधित कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रचलित नियमानुसार करावी व त्याची प्रत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे सादर करावी.
- ८) महाविद्यालयातील नवीन य नूतनीकरण शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क अर्जाची नोंद संबंधित महाविद्यालयाने तिहित नोंद घटवाचाऱ्ये अद्यावत ठेवावी.
- ९) संबंधित महाविद्यालयाने शिष्यवृत्ती गंजुर केलेल्या आदेशानुभार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी त्याच्या व्यारात्मयातील कंट्रोल रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी.
- १०) कनिष्ठ महाविद्यालय / महाविद्यालयाना अग्रीमापोटी दिलेल्या रक्कमेची अद्यावत नोंद प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्वतंत्र नोंदवाहीमध्ये महाविद्यालयनिहाय ठेवतात.
- ११) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे संबंधित महाविद्यालयाम दिलेल्या अग्रीम रक्कमेचे समायोजना/निर्धारण झाल्यानंतर उर्वारित रक्कम संबंधित महाविद्यालयाम अदा करतील / घमुली करतील.
- १२) भारत सरकार मंट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयाने दरवर्षी तदर्थं रक्कम प्राप्त होण्यापूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.
- १३) संबंधित कनिष्ठ महाविद्यालय / महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या अर्जांच्या अनुषंगाने त्या त्या वर्षी लागणाऱ्या शिष्यवृत्तीच्या तस्तुवीची अंतिम एकूण भागाणी ३५ नोंदवंबर पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे करतील.

१४) भारत सरकार मंट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काच्या संबंधात संबंधित कनिष्ठ महाविद्यालय/महाविद्यालयाची नफासषी व चौकशी करण्याचे अधिकार प्रकल्प संघिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किंवा आविदासी विकास विभागाने प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यास राहील.

१५) भारत सरकार मंट्रीकोत्तर शिक्षण योजना संबंधित कनिष्ठ महाविद्यालय/ महाविद्यालयाचे प्राचार्यांमार्फत त्याच्या स्तरावर मंजुरीची कार्यवाही करून घेण्ये विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे वाटप सुलभतेने व शीघ्रतेने करण्यासाठी प्रति विद्यार्थी रुपये '/- याप्रमाणे सेवाशुल्क मिळण्यास मंहाविद्यालय पात्र राहील. सदर सेवा शुल्काची रक्कम भारत सरकार मंट्रीकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कापोटी प्राप्त होणाऱ्या तरतुदीमधून संबंधित महाविद्यालयास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मंजूर करून अदा करतील.

१६) या योजनेखाली शासकीय व भान्यताप्रस्त विद्यापीठ संलग्न अनुदानित उच्च माध्यमिक वर्ग/ कनिष्ठ महाविद्यालय/महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शिक्षण शुल्क मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात आले असले तरी त्यावर आदिवासी विकास विभागाचे नियंत्रण राहील. या योजनेखाली विद्यार्थ्यांना घेण्येहर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील. यात घिलंब, गैरप्रकार अथवा काही अपहार झाल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेविरुद्ध दंडनी इ कार्यवाही आणि / किंवा व्यवस्थापन त्याबाबदारी संबंधितावर १५ दिवसात निश्चित करून संबंधिताविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई घरेल. आवश्यकतेनुसार अफरातफरीच्या प्रकरणात प्राचार्य ताल्गाळ गुळा नोंदवतील आणि ज्या प्रकरणी सकृत दर्शनी प्राचार्य जबाबदार असल्यास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गुळा दाखल करतील. योग्य त्यांकशीनंतर अफरातफर केलेल्या रक्कमेची वसुली दंडनिय व्याजासह संबंधित महाविद्यालयास देण्या असलेल्या अनुदानातून वसुल केली जाईल.

३. सदरहू कार्यपद्धती मन २००४-२००५ या शैक्षणिक वषापामून लागू राहील.

४. सदरहू शासन निर्णय, वित्त विभागाच्या महमतीने ह्या विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३४९/०८/विनियम, दिनांक ३०.६.२००४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नायाने,

मंगितल हुसेन  
( मंगितल हुसेन )  
सह सचिव

प्रति,

मा. राज्यपालाचे सचिव

मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव

मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव

मा. मंजी / मा. गुजारांजी( आ.वि.) यांचे ज्ञानगी सचिव  
प्रधान सचिव, उच्च व तत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई  
सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक अधिकारी विकास प्रकल्प  
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती.  
सर्व प्रकल्प, अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.  
सर्व जिल्हाधिकारी/ मुळ्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद  
सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालये सर्व प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालये.  
सर्व प्राचार्य, तंत्रनिकेतने / सर्व कृषि विद्यापीठे/सर्व विद्यापीठे  
मा. प्रधान सचिव ( आदिवासी विकास ) यांचे स्वीय सहाय्यक.  
मा.सह सचिव /सर्व उप सचिव ( आदिवासी विकास विभाग ) यांचे स्वीय सहाय्यक  
सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती (कार्या-१२), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

## परिशिष्ट - १

### भारत सरकार मैट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क वितरणाचे व्याख्यिक वेळापत्रक

अ.क्र.	महिना	करावयाची कार्यवाही
१	एप्रिल	<p>१. महाविद्यालयाने मागील आर्थिक वर्षात घेतलेले अग्रीम व अंतिम अनुदान असे एकत्रित घेतलेल्या अनुदानाचा हिशोब अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या आणि वितरित शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांची माहिती सादर करणे</p> <p>२. महाविद्यालयाने उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे</p>
२	मे	<p>१. महाविद्यालयाने संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (परि. ६ प्रमाणे) यांच्याकडून शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क फॉर्म व इतर स्टेशनरी उपलब्ध करून घेणे.</p> <p>२. महाविद्यालयाने चालू वर्षासाठी आयश्यक अग्रीमाची संयोगनिहाय प्रवेशित विद्यार्थी संख्येची आकडेवारी कळविणे व लागणा-या अनुदानाची मागणी करणे.</p>
३	जून	<p>१. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज देसेवणी भारत सरकार मैट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, व्यावसायिक पात्रप्रक्रमाशी मंलग्न अगणा-या बगातिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांचा निर्दाह भना या योजनेचं अर्ज देणे तसेच अकरावी विज्ञान शास्त्रेमध्य प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जाती वैधता अर्जाचे वितरण करणे.</p> <p>२. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज त्यांच्याकडून ज्योकास्ते यंती प्रवेश अर्जाम्यांबतत्व यगील मर्व अर्ज भरून घेणे व या अर्जाम्यांबत आयश्यक अभ्यासांने उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, मागील वर्षाचे उर्तीर्ण प्रमाणपत्र, फोटो ड्रृत्यादी आयश्यक कागदपत्रे उपलब्ध करून घेणे.</p> <p>३. महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांचे जिल्हा बदल वा महाविद्यालय बदल असल्यास, जिल्हा बदल प्रमाणपत्र तसेच महाविद्यालय बदल प्रमाणपत्र घेऊन त्या वर्षाचे संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क मंजूरीचे आदेश प्राप्त करून घेणे.</p>
४	जुलै	<p>१. महाविद्यालयातील सर्व प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करून अग्रीम मंजूर आदेश काढणे व त्याची यादी कनिष्ठ महाविद्यालय / महाविद्यालयाच्या सूचना फलवायर लायणे.</p>

- ३ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून अग्रीम रक्कमेचे धनादेश प्राप्त करून घेणे.
- ४ सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शक्यता एकाच बँकेत याते उघडणे.
- ५ ऑगस्ट २ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून अग्रीम रक्कमेचे धनादेश प्राप्त करून घेणे.
- ६ सप्टेंबर १ भारत सरकार मैट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, व्यापसार्यक पाठ्यक्रमाशी संलग्न असणा-या वसरातील राहणा-या विद्यार्थ्यांचा निर्याही भत्ता डृत्यादीबाबत प्राप्त अर्ज मंजूर करून ते अंतिम करणे.
- ७ ऑक्टोबर १ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी अंतिम अनुदान निर्धारणासाठी प्रस्ताव पाठविणे.
- ८ नोव्हेंबर १ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी अंतिम अनुदान निर्धारण करून अग्रीम दिलेल्या रक्कमेचे समायोजन करणे. त्यानुसार अतिरिक्त रक्कम (देय रक्कम) अनुसंधेत उत्तर असेल तर ती रक्कम मंजूर करून महाविद्यालयास अदा करणे आणि घसूलीपात्र रक्कम असल्यास महाविद्यालयाने अशी रक्कम चलनाढारे ३० मार्च पूर्वी भरणे.
- ९ डिसेंबर ते जानेवारी १ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या तपासणीसाठी सर्व अभिलेख्य तयार ठेवणे.
- १० फेब्रुवारी १ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी अर्जाच्या छपाईकाऱ्यात वी कार्यवाही करणे.
- ११ मार्च १ सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अंतिम भारत सरकार मैट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शूलक व परीक्षा शूलक दिल्याबाबताची याची करणे.
- २ दिलेल्या अग्रीमात्रून विद्यार्थ्यांची परीक्षा फी परस्पर विद्यार्पिठ / मंडळ्याकडे जमा करणे.
- ३ महाविद्यालय व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी सर्व नोंदविल्या अंतिम नोंदी घेजन अद्याधत करणे व लेखापरीक्षणासाठी तयार ठेवणे.

शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचे जिल्हा कार्यालयाकडून प्रदान

शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदाने या योजनेअंतर्गत शैक्षणिक संस्थेला गतवर्षी मंजूर आलेल्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रक्कममधै ६० टक्के रक्कम जूनमध्ये तदर्थ अनुदान म्हणून मंजूर करण्यात येते. त्यातून दरमहा ठरायिक रक्कम निर्वाह भत्ता म्हणून शैक्षणिक संस्थेतर्फ अदा करण्यात येते य शैक्षणिक वर्षाच्या शेवटी एकूण रक्कम मंजूर करून त्यातून तदर्थ अनुदानाचे समायोजन घेले जाते. म्हणजेच मंजूरीची प्रक्रिया ही वर्षाच्या शेवटी घेली जाते. याकरिता सर्व संस्थांवळून संविस्तर प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयाकडून मागविण्यात येतात य त्याची ठाननी घेली जाते य त्यानंतर मंजूर रक्कमेचे धनादेश संबंधित महायिदयालयाकडे पाठविले जातात. त्याएवजी भारत गरकार मेंट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मंजूरीचे अधिकार संबंधित महायिदयालयाच्या प्राचायांना देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मंजूर करण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना राहतील. त्याकरिता ग्रामीणप्रमाणे कार्यपद्धती असलात आणण्यात यादी.

**२. तदर्थ अनुदान मंजूरी -**

अ गतवर्षी महायिदयालयातील विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती य शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यासाठी अदा करण्यात आलेल्या रक्कममध्या ३०% रक्कम महायिदयालयाच्या मागणीप्रमाणे संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (परिशिष्ट-६ प्रमाणे) यांनी तदर्थ अनुदान मंजूर करून भांडे जूनमध्ये महायिदयालयाने पाठवावे. भटरहू रक्कम महायिदयालयाने त्यरीत देयक्रितक खात्री संग्रह (पीएलए) ग्रात्यामध्ये जमा करावी य त्यातून विद्यार्थ्यांना दरमहा धनादेशद्वारे शिष्यवृत्तीचे वाटप कराये तसेच शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम महायिदयालयाच्या देयक्रितक ग्रात्यावर दगं करून घ्यावी. पी.एल.ए. ग्रात्यातून आवश्यक तेवढीच रक्कम वेळावेळी काढण्यात यादी, कोणत्याही परिस्थितीत सर्व रक्कम अथवा आवश्यकतें पेक्षा जास्त रक्कम काढून अन्य बँकेन /ग्रात्यावर जमा करू नये. असा प्रकार आदलल्याम आर्थिक अनियमितता झाली असे समजून प्राचार्यावर प्रशास्त्रकीय कागदांड करण्यात येईल.

ब शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान करणे या योजनेग्रामी घरीलप्रमाणे प्राप्त आलेल्या ९०% तदर्थ अनुदानातून विद्यार्थ्यांच्या फीची प्रतिपूर्ती करावी. अनसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी घसूल करू नये तरे आदलल्यास संबंधित महायिदयालय यिस्त फौजदारी स्वरूपाची कार्यपाही करण्यात येईल.

क ज्ञा महायिदयालयांनी पी.एल.ए. झाते अदृश्य उघडले नसेल त्यांनी संबंधित कोणागार अधिकारी यांच्याकडे अर्ज करून झाते उघडण्याची कार्यवाही करावी याचांनी महालेखापाल मूळडू / नागपूर यांच्याकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

इ ९०% तदर्थ अनुदान प्राप्त होताच मठग महायिदयालयाने त्याची मृद्रांकित पायती (स्टॅप रिसोट) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याच्या कार्यालयास पार्श्वायणे बंधनकाऱ्क राहील.

### २. अंतिम अनुदान मंजुरी.

- अ अनुमतित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून भारत सरकार मैट्रिकोंतर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क मंजूरीकरीता अर्ज प्राप्त इत्यावर त्याची छानी करून शिष्यवृत्तीचे अर्जाची मंजूरी डत्यादी सर्व कार्यवाही महायिदयालयाने करावयाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास शैक्षणिक वर्षात मंजूर करावयाची रक्कम मंजूर इत्यावर त्यातून त्यास अदा करण्यात आलेल्या तदर्थ अनुदानाच्या रक्कमेचे समायोजन करावी य उर्ध्वरित १०% अनुदानाची मागणी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे माहे १३ नोंदवेर मंजूरी आदेश य विद्यार्थ्यांच्या संपूर्ण तपशीलासह पाठविण्यात यावी.
- ब महायिदयालयाकडून प्राप्त इत्यावर उर्ध्वरित १०% अनुदानाच्या माहितीनुसार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे सदरहू रक्कम मंजूर करून महायिदयालयास माहे फेब्रुवारी अखंर याठवतील.
- क यात्रील प्रमाणे अंतिम अनुदान प्राप्त इत्यावर विद्यार्थ्यांस पूर्ण शिष्यवृत्तीचे याठप करून भारत सरकार मैट्रिकोंतर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क रक्कमेचे उपयोगिता प्रमाणपत्र पर्हपूर्णपणे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास गंदंदित महायिदयालयाने माहे एप्रिल अखंर यादर करावी.

### ३. मुल्यनिर्धारण

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत मंजूर करण्यात आलेल्या वरील रक्कमेचे तपामणीचे काम माहे डिसेंबर या जानेवारी या कालावधीमध्ये करण्यात येईल. यामध्ये प्रामुळ्याने खालील याची तपामण्यात येतील.

- अ भारत सरकार मैट्रिकोंतर शिष्यवृत्ती व शिक्षण फी.परीक्षा फी ची आवेदन पत्र व सहपत्रे
- ब वैयक्तिक स्वीय लेस्वा ( पी.एल.ए. ) व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळणेबाबतच्या मृद्रांकित पायत्या, घ्रतावणी डत्यादी
- क भारत सरकार मैट्रिकोंतर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क याठप नोंद याही
- ड नुल्यनिर्धारण तक्ते
- डॅ विद्यार्थ्यांना चैकमार्फत वितरण होते का ? याची पाहणी.

#### ४. लेखांचे वर्गीकरण

महाविद्यालयाने भारत सरकार नोट्रिकोंसर शिष्यवृती व शिक्षण की, परीक्षा की मंबंधीच्या लेखांचे वर्गीकरण घ्यालीलप्रमाणे कराये :-

अ किर्दऱ्हायणी, मुद्रांक पात्रत्या, पी एल ए पात्रवृक्ष, चॅक पूस्तक, चॅक डत्यादी (कायम)

ब मंजुरी आदेश, नोंद यहया, अ प्रपञ्च ( ३० वर्षे )

क शिष्यवृती य शिक्षण शूल्क, परीक्षा शूल्क आवेदन अर्ज ( ५ वर्षे )

भारत सरकार मैट्रिकोन्जर शिष्यवृत्तीचे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क अर्जाच्या तपासणीसाठी

व्याग्रहक्रम सूचना

१. भारत सरकार नॉट्रिकोन्जर शिष्यवृत्ती ये शिक्षण को. परीक्षा को. आवंदन पत्र परिपूर्ण भरलेले असायें.
२. उत्पन्नाचा दाखला - उत्पन्नाचा दाखला सदस्य अधिकारीया असाया. विद्युत्वार्थाचे घास्तक नोंकरीत अमल्याऱ्य तधील एवढण उत्पन्नाचा दाखला (उदा भूळ देतन + महागार्ड भरा + ढार भरा मिळून मिळणारे उत्पन्न ) तसेच इतर भागांनी मिळणारे उत्पन्न.
३. शाळा सोडल्याचा दाखला- नृष्ट टी. सी. घेण. इलीकेट टी. सी. आवत दोन तिकाणी प्रयंश घंतला नसल्याबाबत ग्राही घरण्यात याची ये टी. सी. का? साठर करु शकत नाही याबाबत शपथपत्र घेण.
४. जातीचा उग्रला सदस्य अधिकारीया असाया ( सदर दाखला खाडांग्रोड केलेला अथवा शंकारयद नसाया)
५. मागील घर्षाचे उत्तीर्ण झाल्याबाबतचे गुणपत्रक
६. यिद्यार्थीनीच्या आवतीत ( मूलीचे ) लागू झाले असल्यास यतीच्या उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे
७. यिद्यार्थी दूस-या त्रितीयातून शिक्षणासाठी आला असल्यास जिल्हा अदल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
८. यिद्यार्थ्यांने त्याच जिल्हयातून महाराष्ट्रालय बदलल्यास मागील घर्षी शिष्यवृत्ती मिळूल्याच्या आवंश क्रमांकाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
९. वर्दील इथान सगल्यास वर्दीलांचा मूल्य दाखला आवश्यक
१०. शिक्षणात ग्रंथांचे एडलेला अमल्याऱ्य गद्देम अधिकारीयांचे गेप प्रमाणपत्र ये गपथपत्र भारत सरकार मैट्रिकोन्जर शिष्यवृत्तीच्या अर्जीवर ग्रेटर चो अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो असाया.
११. यिद्यार्थी ज्ञाजगी किंवा महाविद्यालयाच्या घरतिगृहात राहात अमल्याऱ्य घरतिगृह प्रमाणपत्र. सदर घरतिगृहात प्रयंश दिल्यापायून घरतिगृह निर्याह भन्ना देता घर्डल. परंतु सदर घरतिगृहामध्ये निधामाची ये भोजनाची अशा दोन्ही सुविधा असणे आवश्यक आहे. याबाबत ग्राही करून प्रमाणित करण्याची जबाबदारी ही प्राचारायांची गर्हाल.
१२. भारत सरकार नॉट्रिकोन्जर शिष्यवृत्ती ये शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क मंजूर करण्यात येणा-या अस्यासक्रमास मध्दम यिद्यापीडाची / बांडाची मान्यता असणे आवश्यक आहे.
१३. यिद्यार्थी दूस-या राज्यातून शिक्षणासाठी आला असल्यास त्याचा भारत सरकार मैट्रिकोन्जर शिष्यवृत्ती दे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्काचा अर्ज संबंधित राज्यातील संबंधित महाविद्यालयाचे प्राचाराय यांनी प्रकल्प आधिकारी, एकात्मिक आठिदारी यिकान प्रकल्प यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात याया. प्राचारायांना शिष्यवृत्ती ये शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क मंजूर करता येणार नाही.

**प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिकारी विकास प्रकल्प यांनी महाराष्ट्रालयीन अभिलेख  
तपासणी करीतासु ये :-**

१. भारत सरकार मंट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परिदेश शुल्क आदेश प्रपत्र
  - i) भारत सरकार मंट्रिकोत्तर शिक्षण शुल्क य परिदेश शुल्क आदेश पत्र हे प्रपत्र "अ" नंवार आहे काय यांची घासी करणे.
  - ii) भारत सरकार मंट्रिकोत्तर शिक्षण शुल्क य परिदेश शुल्क आदेश पत्र परिपूर्ण भरलेले आहे काय.
  - iii) शाळा संस्थांच्या उम्हाला, नक्षम आंधका-दांचा तसेच दियार्थी दृस-या जिल्ह्यातून आला असल्यास जिल्हा बऱ्हल ग्रामाणपत्र, न्याच जिल्ह्यातील दृस-या महाराष्ट्रालयातून आला असल्यास पूर्वीच्या महाराष्ट्रालयाचे शिक्षण शुल्क, परिदेश शुल्क निवाल्याचे आदेश क्रमांक, प्रमाणपत्र, घटील हथात नसल्यारा मृत्यु दाखला/ऑफडेफीट, शासकीय अथवा घासांगी वसातेगृहात झाहत असल्यास वसातेगृह दाखला इत्यादी सहपत्र नोंदवलेले आहेत काय.
  - iv) निर्याह भत्ता, शिक्षण परी प इतर की इत्यादी चे दर बरोबर नंजूर केले आहेत काय.
  - v) मंजूर केलेली रक्कम प्रपत्र अ मध्ये घराबर नमूद केली आहे काय.
२. वैयक्तिक विद्युत लेद्या :- (पी.एल.ए)
  - a) वैयक्तिक विद्युत लेद्या परिपूर्ण नोंदी कोषागारातून भरलेले घतल्या आहे काय
  - b) भारत सरकार शिक्षण शुल्क, परिदेश शुल्क अंतर्गत अदा केलेले धनादेश त्यात कोषागारात पी.एल.ए. मध्ये जमा केले आहे काय
  - c) वैयक्तिक विद्युत लेद्यामध्ये शिल्लक नेव्हेली रक्कम काढून उर्वरित रक्कम वैयक्तिक विद्युत लेद्यामध्ये शिल्लक नेव्हेली आहे काय
  - d) ईश्वरकिंवद विद्युत लेद्यातील शिल्लक रक्कम य भारत सरकार शिक्षण शुल्क, परिदेश शुल्क याटप इंगालेली रक्कम, प्राप्त इंगालेले अनुदानांगी मूल्यगत आहे काय
  - e) वैयक्तिक विद्युत लेद्यातून काढूलेली रक्कम पूण्यण वाटप इंगाली आहे काय
३. भारत सरकार मंट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परिदेश शुल्क मंजूरी आदेश  
भारत सरकार मंट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परिदेश शुल्क मंजूरी आदेशामध्ये प्रत्यक्ष विद्यायांच्या मंजूर केलेली रक्कम, एकूण रक्कम, मिळालेले अनुदान, याटप रक्कम इत्यादी घराबर आहे काय

५. भारत सरकार मैट्रिकोनर शिक्षणीचे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क वाटप नोंदवती  
भारत सरकार मैट्रिकोनर शिक्षणीचे शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क नंजूर केलेल्या गर्व  
यिद्यार्थ्यांच्या तपशिलयार नांदी शिक्षणीचे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क वाटप नांदवाहीनिश्च  
घेतल्या आहेत काय.
६. भारत सरकार मैट्रिकोनर शिक्षणीचे शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क चंक व्हार वाटप केली  
आहे काय, नमळ्यास त्याची सर्विश्वर कारण नमृद कराई. चंक व्हार वाटप नमळ्यास चोकची  
काउंटर फार्डल (सिरीट) तपासणी जानी उपलब्ध झाले काय
७. किंवदं ग्रन्तावणी, दैक पासवॅक, डॉ. अद्यावत ठेचले आहे काय
८. भारत सरकार मैट्रिकोनर शिक्षणीचे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क रक्कम विद्यार्थ्यांस  
प्राप्त इगाल्याबदल काही विद्यार्थ्यांची चौकशी करायी.
९. अनुचूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकदून राक्तीने फी वर्गल केली आहे काय.
१०. भारत सरकार मैट्रिकोनर शिक्षणीचे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क रक्कमतून महाविद्यालयाने  
कपात केलेल्या फी ची रितसर पावती विद्यार्थ्यांना दिली जात काय.
११. भारत सरकार मैट्रिकोनर शिक्षणीचे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क अनुदानातून शिल्लक  
राहिलेली रक्कम कोषागारानून चलनाढारं जमा केली आहे काय.
१२. प्राच्यार्थ्यांच्या आडचणी द्यावत चर्चा कराई.
१३. उपर्योगिता प्रमाणपत्र, गर्यातरण प्रमाणपत्र, स्टंप रिसीट डॉ. कर्यालयास पाठविले आहे काय.

## भारत सरकार मेंट्रिकोन्टर शिष्यवृत्ती मंजूर करताना घावग्राची दक्षता

### शिष्यवृत्ती मंजूरीची कार्यपद्धती

- १) अमुमूर्चित असारीच्या विद्यार्थ्यांनाच दी शिष्यवृत्ती देय आहे.
- २) जे शासनमान्य अभ्यासक्रम मान्यताप्राप्त अनुदानित तथा विनाअनुदानित संस्थांमधून शिकायेसे जातात अशा अभ्यासक्रमांना प्रयेग केलेल्या मेंट्रिकोन्टर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती मंजूर करणा येते.
- ३) महाविद्यालयानी त्यांच्या कनिष्ठ नहाविद्यालय /महाविद्यालयाग्रमान्य केलेल्या विद्यार्थी संज्ञ्यांच्या अधीन राहूनच ही शिष्यवृत्ती मंजूर करावी.
- ४) पात्र अनुमूर्चित नसारीच्या विद्यार्थ्यांची आयोदनपत्रे त्यांच्याकडून भरून घेऊन त्यामोबत ग्रालील कागवपत्र घार्यात.
  - अ) पिंडित नमुन्यातील पूर्ण भरलेला असारी नमूना
  - ब) असारीमोबत पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ (२ प्रत)
  - क) मस्रील वर्षी उक्तीर्ण इतालेल्या परीक्षेचं प्रमाणपत्र
  - इ) जारीचे प्रमाणपत्र (सक्रम प्राधिकऱ्याने दिलेले)
  - उ) दहाविलदार किंवा त्यापेशी दगड्या दर्राच्या महामूळ अधिकाऱ्याने दिलेले उन्पत्राचे प्रमाणपत्र.
  - फ) महाविद्यालय बदललेले अग्रल्याग्रम मागील वर्षी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा मान्यता द्रव्यांक य ग्रन्तक्रम.
- ५) मठर शिष्यवृत्तीमानी विद्यार्थी हा भारतीय असाया.
- ६) गदगची शिष्यवृत्ती ही केंद्र शासनाने मान्य केलेल्या अभ्यासक्रमासाठीच अनुजंय आहे.
- ७) केंद्र शासनाच्या भारत सरकार मेंट्रिकोन्टर शिष्यवृत्तीच्या नियमाखलीमध्ये नमूद केलेले अभ्यासक्रम या त्या अभ्यासक्रमाग्र नियासी य अनियासी विद्यार्थ्यांना प्रतिमहा किंती शिष्यवृत्ती घार्याई या विषयी संवित्रत विवेचन केलेले अनुन. त्यानुसारच्य शिष्यवृत्ती मंजूर करावी.

- ८) शिष्यवृत्ती मंजूर करण्यालालत काढी अडचणी उद्भवल्याप्रमाण संरक्षित प्रकल्प अधिकारी  
एकात्मिक आंदिधारी विकास प्रकल्प (परिशेष-६, प्रमाण) यांचेकडे संपर्क साधावा.

### नृतनीकगणाची कार्यपद्धती

- १) नृतनीकरण करताना मागील घर्षी जे विद्यार्थी महाराष्ट्रालयात शिक्षण घेत हात ते त्याच्य महाराष्ट्रालयात यांची प्रवेशित आहेत किंवा कम्हे याची ग्राही करून घ्यावी.
- २) मंदर विद्यार्थी मागील घर्षी ज्या अभ्यासक्रमातील ज्या दर्शात शिकत होता तो परीक्षा त्याने उत्तीर्ण केलेली आहे याची ग्राही करून घ्यावी.
- ३) नृतनीकरण करताना विद्यार्थ्यांकडून प्राप्त आदेनप्रमाणे भरून येणे बंधनकारक नाही. केयल अशा विद्यार्थ्यांची यादी "अ" प्रपत्रामध्ये तयार करून त्यास प्राचारांनी मान्यता घावी.
- ४) एवढा विद्यार्थ्यांनि एकच अभ्यासक्रम पूर्ण करूपर्यंत ही शिष्यवृत्ती लागू राहील. उदा- ११वी, १२वी कला- बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी. परंतु एग्रीक्या विद्यार्थ्यांनि बी.ए. नंतर बी.एड. हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नंतर त्याने एम.ए.साठी प्रवेश घेतला तर एम.ए.कोर्ससाठी त्यास शिष्यवृत्ती मंजूर होणार नाही. परंतु बी.एड. नंतर एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यास तो प्राफेशनल पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्यामुळे त्यास शिष्यवृत्ती मंजूर करता येईल. एकव विद्यार्थ्यांस २(दोन ) व्यायसार्थिक अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती अनुजंय असेल.
- ५) शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांनि या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती घेतलेली आहेत तो अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला पाहिजे. जर तो अभ्यासक्रम त्याने अर्धवट यांडला य दुसऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला तर दुसऱ्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती त्यास अनुजंय होणार नाही. उदा- जरा एकव विद्यार्थ्यांनि बी.एग.सी.प्रथम घर्ष या अभ्यासक्रमाला प्रवेश घेयून पूर्ण घर्षाची शिष्यवृत्ती उचलली होती. पुढील घर्षी बी.एग.सी. द्वितीय घर्षात प्रवेश न घेता त्याने बी.ए.प्रथम घर्षासाठी दुसऱ्या किंवा त्याच्य महाराष्ट्रालयात प्रवेश घेतल्यास त्याला शिष्यवृत्ती अनुजंय होणार नाही. बहुतेक विद्यार्थी अर्धवट अभ्यासक्रम सांडून दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेताना गेप मर्टिफिकीट मादर करतात य त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मागील घर्षामध्ये कोठाही प्रवेश घेतलेला नष्टता य भी शिकत नक्तां असे लिहून देनात. यास्नार्थिक पाहता अशा कमेसमध्ये तो मागील घर्षी घ्यरेच कोठाही प्रवेशित न नष्टता य त्याने अध्यायरच्य एग्रीदा अभ्यासक्रम सांडून आता दूसरीकडे प्रवेश घेतो आहे किंवा कम्हे ग्राहीच्याची ग्राही करणे आपल्यक आहे.

### इन्हे दार्शी

- १) प्राप्त इालेल्या आदेनपत्रे विहित नमुन्यातील नांदयहीत यिद्यार्थीनिहाय नांद घेण.
- २) नांद घेतल्यागियाय अपूर्ण कागदपत्रे असलेली आवेदनपत्रे वेगळी करून अपूर्ण कागदपत्रांची यिद्यार्थीकडून प्रत्येक एक घेण या पूर्ण असलेली आवेदनपत्रे मंजूरीसाठी प्राचार्यांकडे साठर करणे.
- ३) मंजूर इालेल्या विहित आदेशाच्या ५ प्रती तथार करून त्या झालीलप्रमाणे वितरीत करणे :-
  - अ) पहिली य दुसरी प्रत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिषासी विकास प्रकल्प यांना पाठविणे
  - ब) तिसरी प्रत महाविद्यालयाने अभिलेख्यात उंयणे
  - क) चौथी प्रत महालेख्यापाल यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र नग्तीमध्ये जतन करून उंयणे
  - ड) पाचवी प्रत यिद्यार्थ्यांस माहितीसाठी यूचना फलकावर प्रदर्शित करणे
- ४) मंजूर इालेल्या आदेशाची नांद चेक रजिस्टरला घेणे.
- ५) यिद्यार्थीना मंजूर इालेल्या रकमप्रमाणे प्रतिमाह चेक आणि शिष्यवृत्तीचे वितरण करून त्याची नांद यिद्यार्थी याटप नांदयहीमध्ये घेणे. ०००००००००००००
- ६) यिद्यार्थीना याटप न केलेली य तशीच पडून राहिलेली शिष्यवृत्तीची रकम चलनाढार शासकीय तिजांशीन जमा करून, प्रतिवर्षी उपयोगिता प्रमाणपत्र य चलनाढी प्रत चेक रजिस्टरला नांद करून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिषासी विकास प्रकल्प कार्यालयास पाठविणे.
- ७) एकूण प्राप्त इालेली रकम, यिद्यार्थीस प्रत्यक्ष वितरीत केलेली रकम य त्यानंतर जादा लागणारी किंवा उसलेली रकम याद्यावत संविस्तर हिंशेब प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिषासी विकास प्रकल्प यांना देणे.
- ८) भारत भरकार मंत्रिकॉन्तर शिष्यवृत्तीकरीता भिन्नालेल्या रकमचा दिशांब नियमणीसाठी स्वतंत्र कोर्ड य ग्रन्तीवर्षी तंवणे य ती सनदी लंग्वापाल (चार्टर्ड अकाउंटेंट) यांच्यकडून तपासून घेवून बेरीज-पत्रक निर्धारणासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिषासी विकास प्रकल्प यांच्यकडे पाठविणे
- ९) मागील घरी आक्षेपांभायी प्रलंबित असलेली आवेदनपत्रे यिद्यार्थीना यारंवार सूचना करूनही कागदपत्रे पूर्ण न केल्यास तसेवा यिद्यार्थीना कठविणे.

- १०) मागील वर्षी मंजूर क्रमाणुसार झालेल्या शिक्षणवृत्तीवासातची शांकितीची पाहिती दिहित ग्रहनात वर्गनिहाय शिक्षणवृत्तीचे दर (नियासी, अनियासी मूले-मूली यांच्या संख्येशह) संविस्तर माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी यिकास प्रकल्प कार्यालयानंतर साठर करणे.
- ११) दरमहा मार्गिक ग्रन्चाचे विवरणपत्र यिहित नमून्यात प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी यिकास प्रकल्प कार्यालयाला साठर करणे.
- १२) प्रत्येक वर्षांच्या ओऱ्टांबर महिन्यात पुढील वर्षाचे अंदाजपत्रक यिहित नमून्यात साठर करणे.
- १३) जे यिद्यार्थीं संस्था बदलतात त्यांना संस्था बदली प्रभाणपत्र य मागील वर्षी मंजूर केलेल्या शिक्षणवृत्तीचा मंजूरी आदेश क्रमांक य दिनांक देण्याची व्यवस्था करणे.
- १४) नव्य महाविद्यालयांनी त्यांना प्राप्त झालेली रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात पी.एल.ए. खात्यामध्ये जमा करावी आणि दरमहा आदश्यक तंयाची रक्कम पी.एल.ए. मधून काढून ती यिद्यार्थांना चेकद्वारे यितरीत करावी.
- १५) व्यावसायिक पाठ्यक्रम पूर्ण करून अव्यावसायिक पाठ्यक्रमास प्रवेश घेतल्यास त्यास शिक्षणवृत्ती मिळणार नाही. उदा- बी.एड. अथवा एल.एल.बी. पूर्ण झाल्यानंतर एम.ए.,एम.एसी.. एम.कॅम इत्यादी यांची प्रवेश घेतल्यास त्यास शिक्षणवृत्ती अनुज्ञाय नाही.
- १६) महाराष्ट्रा आहेरचे यिद्यार्थी जर महाविद्यालयात शिक्त असतील तर त्यांना महागांधी शासनातर्फ ही शिक्षणवृत्ती मंजूर होणार नाही. अशा यिद्यार्थांची आवंदनपत्रे ते ज्या ग्रज्यातील आहेत त्या राज्याकडे पाठ्यक्रम त्या राज्यातून अशी शिक्षणवृत्ती प्राप्त करून यादी. परग्रज्यातील यिद्यार्थांस आवंदनपत्रे मंजूर करू नयेत.
- १७) दरमहा शिक्षणवृत्ती यितरण करताना यिद्यार्थांची हजंसी ७५% असली पाहिजे. हे बंधन पालण्यात यावे.
- १८) पुढील वर्षी तदर्थ अनुदान मागणी करताना सांबत मागील वर्षाचे उपयोगिता प्रभाणपत्र साठर करणे सकतीचे आहे.
- १९) यिद्यार्थांने इंग्लिशट टी.सी. चर प्रवेश घेतला असल्यास त्यांने मूळ टी.सी. साठर केल्याशियाय त्यास शिक्षणवृत्ती मंजूर करू नये.

- २०) कायम लिन्हार्कल्पनित महालिंगलगर आवस्त्री साम्यता अपल्लास लग महालिंगलगर  
शिकणाऱ्या यिद्यार्थ्यांना शासनमात्य अभ्यापक्रमासाठी शिष्यवृती भेजूर करता येईल.
- २१) शिक्षण शुल्क य परीक्षा शुल्काचं दर हे संबंधीत यिद्यापीठाने उरवून डिलेख्या दराएयदंच  
असायत.

\*\*\*\*\*



अजांचा नमुना ( भारत सरकार शिष्यवृत्ती )

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सुधारित आवेदनपत्राचा

नमुना

फोटो

१. महाविद्यालयाचे नाव या पत्ता

२. प्रवर्ग : अनुसूचित जमाती

३. वर्ग : ११ वी / १२ वी / पदवीथर - I / II / III / IV / V /

पदव्यूतर - I / II / पदविका - I / II / III

४. शाळा : कला / धार्णिज्य / विज्ञान / पदविकेचे नाव

अ विद्यार्थ्याची माहिती

१ पूर्ण नाव

२ वडिलांचे / पालकांचे नाव

३ कायमचा पत्ता

४ संध्याचा पत्ता

५ जन्मतारिख या यय

६ पुरुष / महिला

७ विद्याहीत असल्यास पतीचे नाव

८ जात- पांढरे जात

९ मागील वर्षी अंकत असलेल्या महाविद्यालयाचे नाव

१० मागील वर्षाच्या गुणाची टक्केवारी

११ मागील वर्षी मिळज्ञ असलेल्या शिष्यवृत्तीचा प्रकार

ब वडिलांची / पालकांची माहिती

१ वडिलांचे / पालकांचे नाव

२ वडिल / पालक यांचा व्यवसाय

३ एकूण घार्षिक उत्पन्न

a) नोंदवी मधून मिळणारे एकूण घार्षिक उत्पन्न (उदा. मूळ घेतन + सर्व भत्ते)

- ६) अन्न भारतीने मिळणारे व्याख्या उत्पन्न.
- ५ विद्याहीत असल्यास पतीचं य पत्नीचं उत्पन्न
- ६ स्यतः नोकरी / व्यवसाय करीत असल्यास मिळणारे उत्पन्न.
- क प्रवेशाची माहिती (अभ्यासक्रम विषयक)
- १ चालू घर्षी ( मन ) प्रयेश घंतलंत्या महाविद्यालयाचे नाव
- २ प्रयेश घंतलंती तारीख कोणत्या अभ्यासक्रमाभाठी प्रयेश
- घंतला त्यांचे नाव य वर्ष (कला प्रथम वर्ष असे)
- ३ प्रत्यक्ष महाविद्यालयात दाखला डाल्याची तारीख
- ४ अभ्यासक्रम पूर्णकालीन किंवा अंशकालीन
- ५ दिवस महाविद्यालय की रात्र महाविद्यालय
- ६ वस्तीगृहात राहत असल्यास
- १ वस्तीगृहाचे नाव शासकीय /अनुदानित
- २ ग्राजगी घस्तीगृहातव राहत असल्यास त्याची संविस्तर भाहिती/ प्रावा
- ३ वस्तीगृहात प्रयेश घंतल्याचा दिनांक

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मागील घर्षाची गुणपत्रिका यांच्या रात्यप्रती जोडाव्यात. यांची हयात नसल्यास त्यांच्या मृत्यूचा दाखल जोडाया. आई य यांची हयात नसल्यास पालकांच्या उत्पन्नाचा दाखला जोडाया तथार्पी न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडणे अत्यावश्यक राहील. शैक्षणिक घर्षात गेंप असल्यास तहसीलदाऱ्यासमोरील प्रतिज्ञापत्र जोडावॅ. विद्यार्थी वाहंगच्या जिल्हयातून बदलीवर आल्यास जिल्हा बदल प्रमाणपत्र जोडावॅ. मुलीचं बाबतीत विद्याहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला जोडाया.

\*\*\*\*\*

### अजांची - अंतर्गत अभ्यास (Time Based Programme)

अजांची छाननी करणे - अजांची छाननी करताना महाविद्यालयाने केंद्र शासनाने भारत सरकार मंट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या नियमायलीमध्ये नमूद केलेल्या मर्य मूचनाचं काटकोरपणे पालन कराये.

भारत सरकार मंट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून भरून घ्यावयाच्या अजांचा नमूना सोबत परिशिष्ट-७ प्रमाणे असेल. सदर अर्ज भरून घेताना खालील बाबीवर विशेष लक्ष देण्यात यावे :-

- १ विद्यार्थ्यांचे नाव य पत्ता
- २ पालखांचे यार्थिक उत्पन्न
- ३ विद्यार्थ्यांची जन्म तारिख
- ४ विद्यार्थ्यांची जात य पोट जात
- ५ मागील वर्षी उत्तीर्ण झाला आहे काय
- ६ मागील वर्षी अर्ध्यातूनच शिक्षण सांडले आहे काय,
- ७ महाविद्यालयात प्रत्यक्ष त्याने केळा प्रयोग घेतला आहे
- ८ सदरचा विद्यार्थी यसतीगृहात राहतो किंवा करावे
- ९ विद्यार्थी बांहरच्या जिल्ह्यातून बदलून आला आहे किंवा करावे
- १० विद्यार्थी दोन अभ्यासक्रमांना प्रयोग घेतला आहे किंवा करावे
- ११ विद्याहीत अगल्यास पती / पत्नीचे उत्पन्न

अंग / आम्ही असल्याची घटीची कल्पना/कल्पनेची वृत्तिज्ञानाची कल्पने कोरा, विश्ववृत्तीचे विश्ववृत्तीचा अटी व शर्ती मला /आम्हास मान्य आहेत. अज्ञात वरीलप्रमाणे दिलेली सर्व माहिती पूर्णपणे सत्य आहे. सदरची माहिती घोटी अथवा अपुरी आढळल्यास भारतीय ढंड विधान नियम १९९ व २०० प्रमाणे होणा-या इंडास / शिक्षेस मी /आम्ही पात्र आहे / आहोत. त्यापेकी कोणतीही माहिती वा निवेदन चूकीचे आढळून आल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला निर्णय अंतिम असेल व तो माझ्यावर / आम्हावर बंधनकारक असेल अशी मी / आम्ही हमी देतो. जर शिष्यवृत्तीची रक्कम जास्तीची मिळाली तर ती मी / आम्ही परत करेन / करू. अशी जास्तीची अथवा अन्य कारणामुळे घस्रूल करण्यात येणारी रक्कम मी / आम्ही पूर्णपणे परत करण्याची हमी देतो. उत्पन्नाची व जातीची माहिती घोटी आढळल्यास संबंधीत विद्यार्थ्यांची विरुद्ध व त्यांचे पालकाविरुद्ध होणाऱ्या कारवाईस मी / आम्ही स्वतः जवाबदार याहू.

( अर्जदाराशी नाते )

अ.क्र.	वाय	मान्य केलेली गद्दकम	शेरा
अ	शिक्षण फी		
	प्रीत्या फी		
	इतर फी		
१	नाव नांदणी फी		
२	प्रयंग फी		
३	ग्रथालय फी		
४	प्रयोगशाळा फी		
५	ओलंग्रपत्र फी		
६	सनहर्गमेलन फी		
७	जिमग्याना/झीडा फी		
८	नियमतकालीका फी		
९	प्रात्यक्षिक फी		
१०	पिदार्थी कल्याण निधी		
११	पिषययार महल		
१२	संगणक फी		
१३	इतर फी		
	एकूण		

तिथ्यात घंजूलेने अभ्यासक्रमी सहकारी

अर्जदाराने वरील अर्जात दिलेली सर्व माहिती, त्याच्या कुट्रिबाचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न, तो सध्या शिकत असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती, शिक्षणिक माहिती, त्याची वस्तिगृहात / वस्तीगृहाबाहेर राहण्याची माहिती पूर्णपणे तपासलेली असून ती झरोबर आहे. त्यामुळे मी प्राचार्य ( महाविद्यालयाचे नाव ) अभ्यासक्रम

**घर्षासाठी** या मागासवर्गीय संघर्षासाठी नियमाप्रमाणे  
मान्य होणारी वार्षिक शिष्यवृत्ती / शिक्षण फी / पसिद्धांकी खालीलप्रमाणे स्कूण र.

( अक्षरी र.

) मंजूर करीत आहे.

मी निम्नस्याक्षरीत हमी दतो की, अर्जदाराची शिष्यवृत्ती / इतर सर्व प्रकारची रक्कम जी माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे ती ज्या प्रयोजनासाठी दिलेली आहे. त्या विशिष्ट प्रयोजनासाठी मी ती संवितरीत करीन आणि त्या बाबीचे हिशोब ज्या प्राधिका-याने ही तस्तूद सुपूर्द केलेली आहे. त्या प्राधिकाच्याकडे नियमितपणे पाठविन. अर्जदार संस्था सोडून गेल्यास किंवा त्याने अभ्यासक्रम बंद केल्यास किंवा अन्य कोणत्याही अनियमितपणे त्याचा प्रवेश रद्द आल्यास त्याला शिष्यवृत्ती देणे बंद करण्यात येडल. सुपूर्द करण्यात आलेल्या रकमेपैकी असंवितरीत असलेली रक्कम सरकारी लेख्यात परत करण्यात येडल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्राचार्य या नात्याने माझ्याकडे राहील.

प्राचार्यांची सही

नाव व पदनाम

महाविद्यालयाचा शिक्का

ठिकाण

दिनांक

मंजूरीचा तपशील

अभ्यासक्रम	वर्ष	निर्याह भत्ता	शिक्षण	परीक्षा फी	इतर फी	एकूण
------------	------	---------------	--------	------------	--------	------

, नियासी अनियासी

याननी करणा-या कनिष्ठ महाविद्यालय / महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याची स्वाक्षरी कनिष्ठ महाविद्यालय / महाविद्यालयाचे प्रमुख लिपिक अधिकारी यांची स्वाक्षरी तपासणी अधिकारी यांची सही